

भोजनीय IV. insbes. eine Speise, die man nicht zu kauen braucht, Divjāvā. 297, 10. fgg.

1. भोज्य IV. 6.

भोस्कार m. die Art und Weise der Anrede Divjāvā. 485, 7.

भौम IV. Kauç. 38, 12 Bez. des Liedes A. V. 12, 1.

भौवायर्न IV. 5.

1. भ्रंप् mit भ्रप stürzen. भ्रपभ्रश्य DAÇAK. (1883) 165, 7. Med. (°भ्रंशत्) etwa verfehlen, um Etwas kommen MAITR. S. 4, 6, 4 (83, 6).

भ्रम् mit षन् nachlaufen, nachgehen GĀTAKAM. 31. 32, 8.

भ्रमरवेतु, भ्रमराय् (auch GĀTAKAM. 28, 9) und धस्ता 5.

धातुव्यदेवत्प IV. 5.

धातुव्यापनुति f. Verschönerung des Gegners TS. 6, 3, 8, 4. 6, 4, 4.

धातुव्याभिभूति f. Abwendung des Gegners TS. 2, 6, 4, 5. 5, 6, 2, 1.

धूकुत्स IV. DHARMAÇARM. 16, 4.

*धूकुटिकाम Ende eines adj. Comp. = धूकुटि MAHĀVJ. 126, 56.

ध्रूप IV. zu diesem und den folgenden Comp. vgl. Bühler in Wiener Zeitschr. f. d. K. d. M. 2, 182. fgg. 2. म V. 5.

मकरमुख 5.

मकरिका V. 6.

मकुट V. Divjāvā. 411, 12.

मकुटवन्धन n. N. pr. eines Heiligtums Divjāvā. 201, 6. 15.

मखमयन V. lies Vernichtung.

मङ्कु V. °भूत् beschämt, aus dem Felde geschlagen MAHĀVJ. 245, 717.

Fälschlich मङ्कु Divjāvā. 633, 24. 635, 7.

मङ्ग V. 5.

मङ्गलकलश m. ein festlicher Topf Gitrag. 12, 18.

मङ्गलमूक V. Fremdentempel MĀLATĪM. (ed. Bomb.) 165, 2.

मङ्गलेच्छा 6.

मङ्गल्यनामन् 5.

मङ्गल्यार्हा V. 5.

मङ्गुल 6.

मङ्गन् V. so zu lesen st. मङ्गन्.

मञ्जिपत्त V. 5.

मञ्जरय् 5.

मञ्जरित V. DAMAJANTIK. 203. 235.

KUṬṬANIMĀTA 6.

मञ्जुली Adv. mit कर् reizend —, lieblich machen DHARMAÇARM. 9, 75.

*मञ्जुश्रीबुद्धनेत्रगुणव्यूह m. Titel eines buddh. Werkes MAHĀVJ. 65, 66.

*मञ्जुश्रीविहार m. desgl. ebend. 65, 44.

मूषिका, मूषिका oder मण्डूषिका f. ÄPAST. GRHJ. 3, 11. BAUDH. GRHJ. PARİC. auf verschiedene Weise erklärt. Vgl. नधूषिका = स्वल्पदेहा VALĪĀJANTI, BUĀMIK, BRĀHMANĀDHRJ. 51.

मठर V. m. der Vorsteher eines Maṭha PETERSON zu SUBHĀSHIVĀY. 2767.

मूषिका s. oben u. मूषिका.

मडुक V. 5.

मोपागर्भ m. N. pr. eines Parkes Divjāvā. 315, 23.

मणिचौर und मणिहोय 5.

मणिन्द 6.

मणिारत्नसुवर्णिन् Adj. Edelsteine und Gold enthaltend R. ed. Bomb. 3, 43, 32.

मणिारवर्गन् V. n. ein Talisman von Edelsteinen Divjāvā. 546, 14. fgg.

मण्डक V. AÇYAV. 39, 6 wohl nur fehlerhaft für मण्डक.

मण्डपिका V. DAMAJANTIK. 196. ZOLLHANS BÜHLER in Festgr. 19.

मण्डल V. 5.

मण्डलक V. m. Kreis Divjāvā. 345, 22. 333, 18.

मण्डलव und मण्डलवन्ध 5.

*मण्डलमाड (so zu lesen) m. Pavillon MAHĀVJ. 226, 43. °वाट Divjāvā. 288, 15. मण्डवाट 268, 15.

मण्डल्य°पति wirbeln Kir. 16, 44.

मण्डलासन 5.

मण्डलीक m. eine Art Gebäck Divjāvā. 258, 9. fgg.

मण्डुक V. 5.

मण्डूक und °कौ V. f. Sohle des Pferdekufs AÇYAV. 39, 6. 11.

मण्डूषिका s. oben u. मूषिका.

मतङ्गसरम m. N. pr. eines Sees R. ed. Bomb. 3, 75, 14.

मतज्ञ Adj. Jm̄s (Gen.) Absichten kennend RUDRATA, ÇRĪNGĀRAT. 1, 27.

मत्सिचिव m. Theilnehmer an Beratungen GĀTAKAM. 10.

मत्सिगागर 5.

मत्कुण V. 6.

1. मद्य mit प्रोद् stark zusetzen, bezingen Divjāvā. 899, 2. — Mit परि V. reiben (Holz zur Feuererzeugung) GĀTAKAM. 21, 26.

4. मद् mit निम् Caus. (निर्मादयति) abwaschen MAHĀVJ. 263, 75. Divjāvā. 53, 18. 185, 21. 343, 1.

मदन V. 2) a) DHARMAÇARM. 11, 55.

मदनशलाका V. 5.

मदपटु V. Z. 2, lies singend.

मदाम्बु und मदाम्भस् 5.

मदालस V. 5.

मदेदक 5.

मडुक m. = मडु 1) R. ed. Bomb. 3, 56, 20.

मडुभूत s. oben u. मडु.

मद्यमय Adj. in berausenden Getränken bestehend GĀTAKAM. 8, 6.

मदत्, lies Adv.

मद्य V. 5.

मद्युकाश 1) n. Honigwabe Comm. zu ÄPAST. ÇR. 6, 31, 5.

मद्युक्रोड Krapsen mit süßer Fülle KĀRAKA 180, 23.

मद्युलन्ध, lies Honigwabe.

मद्युक्कल V. 5. Bienenstock DHARMAÇARM. 14, 22.

मद्युतरु 5.

मद्युतृणा V. 5.

मद्युनिकन् 6.

मद्युतृपु V. 6.

मद्युवार V. 5. m. Sg. Kir. 9, 53. 57. DHARMAÇARM. 15, 10. 19.

मद्युच्छिष्ट, lies Wachs statt Honig.

मद्युत्थ u. auch Meth VIÁN. zu JĀGĪN. 3, 253. fgg.

मद्युद्विष्ट und मद्युद्वाप 5.

मध्यपाल V. 6.

मध्यम (n. Mittelmässigkeit, Defect RUDRATA, ÇRĪNGĀRAT. 3, 65) und मध्यमर्षा V. 5.

मध्यमस्वर Adj. mit mittlerem Tone —, nicht zu hoch und nicht zu gesenkt gesprochen R. ed. Bomb. 4, 3, 31.

मध्यमेच्छे Adj. = °च्छे MAITR. S. 3, 3, 10 (41, 4).

मध्यमेच्छे 5.

मध्यविवेकिन् Adj. von mittlerer Unterscheidungskraft ANIRUDDHA zu SĀMĀHJAS. 3, 79. MAHĀDEVA zu 3, 78. fgg.

मध्यधिदेवर्न n. der mittlere Theil des Spielplatzes MAITR. S. 1, 6, 11 (204, 1).

मध्यवार्धि, मध्यश्मशानम् und मध्यृच् 5.

मन् mit षन् V. 6. Caus. V. nachgeben, Rücksicht nehmen GĀTAKAM. 22, 53. — Mit समनु Caus. dass. 22. 22, 73. — Mit संप्रोद्, संप्रोपाय ÄPAST. ÇR. 8, 16, 6 ohne Zweifel fehlerhaft. Vielleicht संप्रोन्नाप्य zu lesen. HIRANJ. ÇR. nach HILLEBRANDT st. dessen संप्रिव्य. — Mit प्रति Caus. V. wieder ehren, Jm̄d (Acc.) vergelten mit (Instr.) GĀTAKAM. 10, 8.

मनन V. 5.

मननवत् 5.

मननीय V. 5.

मनःशूक n. Scrwpel, Sorge Divjāvā. 237, 12.

मनस् V. 6.

मनसिज्ञवृत्ती 5.

मनस्कारविधि m. Andachtsübung GĀTAKAM. 21.

*मनःसंचेतनाकार् m. eine der vier Arten von Nahrung (in materiellem und geistigem Sinne) MAHĀVJ. 113.

मनःसमृद्धि 6.

मनःसुख V. 6.

*मनिष्ठका (!) f. der kleine Finger MAHĀVJ. 189, 53.

मनुष्य (?) MAITR. S. 1, 6, 5 (93, 13). 4, 2, 1 (21, 11).

मनुष्यधर्मन् m. so v. a. Menschenkind GĀTAKAM. 20, 18.

मनुष्यनामं und °नामं 6.

मनुष्ययान n. Sänfte, Palankin MBH. 7, 186, 4.

मनुष्यशृङ्ग n. Menschenhorn, so v. a. Unting ANIRUDDHA zu SĀMĀHJAS. 5, 52.

मनुष्यकारिन् m. Menschenräuber BRHASPATI in VIVĀDAR. 317.

*मनोजल्प m. Phantasiebild, Einbildung MAHĀVJ. 109, 34.

मनोजव, f. °वा V. eine best. Zau-